

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १८

सभावृत्तांत

दिनांक - ०३/०६/२०१५

वेळ - दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०३/०६/२०१५ रोजी दुपारी २.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. तानाजी विठ्ठल खाडे
- २) मा. मोटे किरण बाळासाहेब
- ३) मा. बारणे निलेश हिरामण

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

सभा कामकाजाचेवेळी सभाकामकाज उरकणेसाठी आवश्यक गणसंख्या सभागृहात नसलेने उपस्थित सन्मा.सदस्य यांनी शुक्रवार दिनांक ०५/०६/२०१५ रोजी दुपारी २.०० वा.पर्यंत सभा तहकूब केली.

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १८

सभावृत्तांत

(दिनांक ०३/०६/२०१५ ची तहकूब सभा)

दिनांक - ०५/०६/२०१५

वेळ - दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीची दिनांक ०३/०६/२०१५ ची तहकूब सभा शुक्रवार दिनांक ०५/०६/२०१५ रोजी दुपारी २.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|------------------------------|---|--------|
| १) मा. ननवरे जितेंद्र बाबा | - | सभापती |
| २) मा. तानाजी विठ्ठल खाडे | | |
| ३) मा. मोटे किरण बाळासाहेब | | |
| ४) मा. म्हेत्रे सुरेश रंगनाथ | | |

या शिवाय मा.फुंदे - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.बेंडे - प्रशासन अधिकारी, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

दिनांक २०/०५/२०१५ व २१/०५/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.१७) सभावृत्तांत पुढील सभेच्यावेळी कायम करणेत यावा.

ठराव क्रमांक - १०६

विषय क्रमांक - १

दिनांक - ०५/०६/२०१५

विभाग - क्रीडा

सुचक - मा.तानाजी खाडे

अनुमोदक - मा.सुरेश म्हेत्रे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७अ/कावि/४२५/२०१५, दि.२६/०५/२०१५

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०१४-१५ या स्पर्धेतील ११ खेळ स्पर्धांचे आयोजन मनपा परिसरातील खाजगी शाळांनी केल्याने त्यांना प्रस्तावात त्यांचे नावापुढे नमूद केलेप्रमाणे एकूण स्पर्धा खर्च र.रु.२६,०००/- (अक्षरी र.रु.सव्वीस हजार फक्त) मंजूर करून त्यांना अदा करणेस व सदरचा खर्च क्रीडा निधी वार्षिक क्रीडा स्पर्धा, क्रीडा कला साहित्य या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविण्यात यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(ननवरे जितेंद्र बाबा)

सभापती

क्रीडा समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ ४४६/२०१५

दिनांक : ०६/०६/२०१५

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.

\\172.16.0.152\ele drive\Nagersachiv1\Krida-14-15\proceeding1_Krida 18.doc